

**मोटक** (von मुट्) 1) m. n. *Kügelchen, Pille*; m. Verz. d. B. H. 283, 13 v. u. मोटके नेत्ररोगाणाम् *eine Pille gegen Augenübel* Verz. d. Oxf. H. 234, b, 21. Vgl. मोदक. — 2) m. N. pr. eines Autors Verz. d. Tüb. H. 13. — 3) f. ई. N. einer Rāginī ÇKDr. und Wilson angeblich nach Halās. — 4) n. ein geknicktes, zusammengelegtes Blatt: द्विगुणभुग्दर्भमोटके पित्त-ब्राह्मणत्रयमपार्श्वे दद्यात् ÇRĀDDHAPRAJOGATANTRA im ÇKDr. = पित्तदानार्थं द्विगुणभुग्दर्भत्रयम् ÇKDr. Vgl. u. नीवि 1. am Ende.

**मोटन** (wie oben) 1) adj. zerknickend, zerbrechend, Jmd den Garaus machend; s. गल. — 2) m. Wind RĀĠAN. im ÇKDr. — 3) n. das Knicken, Brechen Schol. zu KĀT. ÇR. 7, 3, 21. 26, 3, 3. सस्यमोटन Ind. St. 1, 233, N. 3. गल. das Brechen —, Umdrehen des Genicks ÇUK. in LA. (II) 36, 5. ohne गल dass. oder überh. das Garausmachen: वसतसेनामोटनो नाम घृष्टमा ऽङ्कः MRĀĠH. 135, 5. Vgl. घड्डुलि, welches wohl das Knacken mit den Fingern bezeichnet.

**मोटनक** (von मोटन) n. 1) das Garausmachen: रङ्गे खलु मल्लकलाकु-शलश्यापूरमकामोटनकम्। यः केलिलवेन चकार KHANDOM. 37. — 2) ein best. Metrum, 4 Mal ————— ebend. und COLEBR. Misc. Ess. II, 160 (VI, 19).

**मोटा** f. *Sida cordifolia* RĀĠAN. im ÇKDr.

**मोटि** s. कर्ण.

**मोट्टयित** n. das Sichoffenbaren der Zuneigung in Abwesenheit des Geliebten bei Gegenständen oder Anlässen, die an ihn erinnern, BHARATA bei HALL, Einl. zu DAÇAR. S. 20 und beim Schol. zu NALOD. 2, 55. DAÇAR. 2, 37. SĀH. D. 141. 125. इष्टस्य कथादि भावसूचनम् PRATĀPAR. 56, a, 4. H. 508.

**मोठ** m. N. pr. eines Geschlechts Verz. d. Oxf. H. 327, b, No. 773.

**मोठक** m. N. pr. eines Mannes Verz. d. Oxf. H. 153, b, 5.

**मोण** m. 1) getrocknetes Obst. — 2) eine Art Fliege (नक्रमक्षिका). — 3) Schlangenkorb H. an. 2, 151. MED. n. 24. — Aus नक्रमक्षिका macht ÇKDr. fälschlich zwei Bedeutungen.

**मोणक** MED. k. 96 zur Erklärung von डिम्बिका.

**मोतीराम** m. N. pr. eines Mannes Verz. d. Oxf. H. 122, a, 10.

**मौद** (von 1. मुद्) 1) m. a) Lust, Fröhlichkeit ÇABDAR. im ÇKDr. यत्रान्दाश्च मौदाश्च मुदः प्रमुद् आसते RV. 9, 113, 11. AV. 11, 7, 26. 8, 24. TB. 2, 4, 6, 5. VS. 18, 5. 20, 6. घृणाम् TS. 7, 1, 44, 1. प्रियम्, मोदः, प्रमोदः, आनन्दः TAITT. UP. 2, 5. RĪ. 5, 15. GĪT. 12, 9. PRAB. 12, 2. BUĠG. P. 3, 19, 34 Verz. d. Oxf. H. 91, b, 3. यत्रान्दाश्च मोदाश्च UTTARARĀMAĪ. 31, 17. मोदाः, प्रमोदाः Verz. d. B. H. No. 1143. — b) Wohlgeruch: मोदप्रमोदयोः BUĠG. P. 2, 6, 2; vgl. आमोद. — c) N. pr. eines Muni Verz. d. Oxf. H. 33, b, 31. — 2) f. मोदा = अजमोदा RĀĠAN. im ÇKDr. — Vgl. अजमोदा, अति, अलि, करुमोद, जल, वस्तमोदा, मुखमोद, मौद.

**मोदक** (wie oben) 1) adj. = रूर्पक H. an. 3, 84. MED. k. 141. eher froh, heiter als erfreuend, wie WILSON hat; die transitive Bed. क्रव्यादगण MBu. 7, 1576 nach der Lesart der Bomb. Ausg. — 2) m. n. gaṇa घर्ष-र्चादि zu P. 2, 4, 31. SIDDH. K. 249, a, 1. AK. 3, 6, 4, 33. kleines rundes Confect; auch Arzneistoffe in Form süßer Pasten oder Pöllen, H. c. 96. H. an. MED. JĀĠN. 1, 288. MBu. 7, 2309. 12, 1410. 13, 2771. 14, 1890. HARIV. 16197. R. 1, 9, 35 (34 GORR.). R. GORR. 1, 9, 37. 6, 97, 19. 112, 38. SUÇR. 1,

107, 6. 161, 18. 163, 12. 234, 13. ÇĀRṆG. SĀH. 2, 7, 1. VIKR. 43, 13. Spr. 2247. 4419. VARĀH. BRH. S. 59, 8. 89, 1. KATHĀS. 6, 113. 63, 186. 191. MĀRK. P. 80, 92. PAÑĪAR. 1, 3, 47. 10, 16 (nur hier n.). Verz. d. Oxf. H. 133, b, 43. 46. आशामोदकैरियं तृप्तिर्लूपाणाम् PRAB. 29, 1. P. 1, 4, 33. Sch. Vgl. मोटक. — 3) m. eine best. Mischlingskaste, der Sohn eines Kshatrija und einer Çūdrā RĀĠAN. nach der SMĪTI. — 4) wohl n. ein best. Metrum, 4 Mal ————— COLEBR. Misc. Ess. II, 160 (VII, 29). — 5) f. ई. N. einer mythischen Keule R. 1, 29, 8. कौमोदकी R. GORR. 1, 30, 9. — Vgl. आस्य (in den Nachträgen), खाण्ड, डिण्डि, मदन, मात, मुख, मुद्, 2. मोदक, मोदकिक.

**मोदककार** (मो + 1. कार) m. Zuckerbäcker R. GORR. 2, 90, 20.

**मोदकमय** (von मोदक) adj. zumeist aus Confect bestehend P. 5, 4, 22, Sch.

**मोदकिका** (von मोदक) f. am Ende eines comp. nach Zahlwörtern. द्विमोदकिका ददाति er giebt immer zu zwei Confecten P. 5, 4, 1, Vārtt., Sch.

**मोदन** (vom caus. von 1. मुद्) 1) adj. zur Erklärung von मन्त्र Nir. 6, 23. erfreuend: वृकगृध्रप्रगालानां तुमुले मोदने ऽरुनि MBu. 9, 1257. 11, 434. R. 6, 18, 58. in comp. mit dem obj.: क्रव्यादगण MBu. 7, 1576 (Mōdka ed. Bomb.). 6443. HARIV. 9443. R. 3, 43, 16. Verz. d. Oxf. H. 38, a, 2. — 2) n. a) das Erfreuen DHĀTUP. 33, 69. — b) = उच्छिष्ट WachS RĀĠAN. im ÇKDr. — Vgl. गन्ध, मोदनिक, मोदनेयक.

**मोदनीय** (wie oben) adj. das worüber man sich freuen muss, erfreulich KĀTHOP. 2, 13.

**मोदमोदिनी** (मोद + मो) f. *Eugenia Jambolana* (जम्बु) Lam. (durch Wohlgeruch erfreuend) RĀĠAN. im ÇKDr.

**मोदयक्षिका** = मोदयक्षी ÇABDAR. im ÇKDr.

**मोदयक्षी** (partic. praes. f. von 1. मुद् im caus.) f. *Ptychotis Ajowan* Dec. RATNAM. im ÇKDr. SUÇR. 2, 132, 9.

**मोदाकिन** m. wohl N. pr. eines Berges MBu. 6, 427. मौ ed. Bomb.

**मोदाख्य** (मोद + आख्या) m. der Mangobaum RĀĠAN. im ÇKDr.

**मोदागिरि** (मो + गि) m. N. pr. eines Reiches MBu. 2, 1095.

**मोदाद्या** (मोद + द्या) f. = अजमोदा RĀĠAN. im ÇKDr.

**मोदापुर** (मो + पुर) n. N. pr. einer Stadt MBu. 2, 1020.

**मोदायनि** m. patron. von मोद PRAVARĀDHJ. in Verz. d. B. H. 37, 29.

**मोदिन्** (von 1. मुद् oder मोद) 1) adj. a) sich freuend, froh, heiter: तत्रानन्दी मोदी भवति MAITRĪJUP. 6, 33. — b) erfreuend: गृध्रगोमायु MBu. 6, 2520. — 2) f. 0) a) Bez. verschiedener Pflanzen: = अजमोदा. मल्लिका, पूथिका, वृत्तमल्लिका RĀĠAN. im ÇKDr. — b) Moschus. — c) ein berauschendes Getränk ebend. — Vgl. गीतमोदिन्, धन, मोदमोदिनी.

**मोमूर्ध** (vom intens. vom 1. मुक्) adj. irre, toll ÇAT. Br. 1, 4, 3, 16.

**मोरट** 1) m. a) eine best. Pflanze mit süßem Milchsaft, = तीरमोरट RĀĠAN. im ÇKDr. verschieden davon RATNAM. 236. — SUÇR. 1, 137, 14. 2, 53, 8. — b) die Milch einer Kuh, die vor Kurzem gekalbt hat, = गो-नर्व तीरम् TRIK. = सप्तरात्रात्परं तीरम् H. an. 3, 168. fg. MED. t. 33. SUÇR. 1, 179, 18. Nach den Lexicographen n. — 2) f. आ = मूर्त्वा Sansviera Roxburghiana Schult. AK. 2, 4, 3, 2. H. an. MED. SUÇR. 1, 137, 20. — 3) n. a) die Wurzel des Zuckerrohrs AK. 2, 9, 110. TRIK. 3, 3, 101. H. 1194. H. an. MED. — b) die Blüthe von *Atangium hexapetalum* TRIK. MED. die Wurzel dieser Pflanze H. an. — Vgl. तीरमोरट (auch SUÇR. 2, 300, 2).